उपजिल्हा रुग्णालय, चिमूर, जि.चंद्रपूर
येथील ७० अस्थाई पदे पुढे चालू
ठेवण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन शुध्दीपत्रक क्रमांकः पदआ २०१५/ प्र.क्र.६७/ आरोग्य-३

१० वा मजला, संकुल इमारत,
गो.ते.रुग्णालय, मुंबई-४०० ००१.
तारीख: ०८ जानेवारी, २०१६.

वाचा -

१) शासन निर्णय , सार्वजनिक आरोग्य विभाग,क्रमांक- पदआ- २०१५/प्र.क्र.६७/ आरोग्य-३, दिनांक- २५.०३.२०१५.
२) आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक- संआसे/कक्ष-३/टे-५/उपजिरु चिमूर/अपदे-७०/१०८०९-१०/सन२०१५, दिनांक-०२.१२.२०१५.

शासन शुध्दीपत्रक:

उपरोक्त संदर्भाधीन अ.क्र. १ येथील शासन निर्णयामधील परिच्छेद क्रमांक-३ खालीलप्रमाणे नमूद करण्यात आला आहे:-

"३. सदर पदांवरील खर्च खालील लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०१५-२०१६ या वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१
२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
०१ - नागरी आरोग्य सेवा - विषम चिकित्सा
११० - रुग्णालये व दवाखाने
११० - २ - मुसफल क्षेत्रातील दवाखाने
(०१)(०१) - मुसफल क्षेत्रातील अध्यापनेतर शासकीय रुग्णालये (२२१० ०१४६)

त्याऐवजी परिच्छेद क्रमांक-३ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा:-

"३. सदर पदांवरील खर्च खालील लेखाशिर्षातून खर्ची घालण्यात यावा आणि हा खर्च सन २०१५- २०१६ या वर्षाकरीता मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक-आर-१
२२१० - वैद्यकीय सेवा व सार्वजनिक आरोग्य
०६ - सार्वजनिक आरोग्य
००१ - संचालक व प्रशासन

(०१)(०९) - महाराष्ट्र आरोग्य सेवा विकास प्रकल्पांतर्गत ग्रामिण/कुटीर रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन (२२१० ४६२४)

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०१६०१०७१२३७५०१०१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

Prakash Indalkar

Digitally signed by Prakash Indalkar
DN: CN = Prakash Indalkar, C = IN, S = Maharashtra, O = Government Of Maharashtra, OU = Under Secretary
Date: 2016.01.08 11:34:08 +05'30'

(प्रकाश इंदलकर)
अवर सचिव,महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल,महाराष्ट्र-१/२ (लेखा परिक्षा) (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
२. संचालक, आरोग्यसेवा, मुंबई.
३. सहसंचालक, आरोग्य सेवा(राज्यस्तर), मुंबई.
४. सहसंचालक, आरोग्य सेवा(आरोग्य), पुणे.
५. उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर.
६. जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर.
८. वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, चिमूर, जि.चंद्रपूर.
९. वित्त विभाग,(व्यय-१३) मंत्रालय,मुंबई.
१०. कार्यासन अधिकारी, सेवा-२/सेवा-३/सेवा-५/अर्थसंकल्प,सा.आ.वि.मंत्रालय,मुंबई.
११. निवडनस्ती (आरोग्य-३)